

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना बक्षिस रकमेचे वितरण व बक्षिस रकमेच्या विनियोगाची कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक अभियान २०२४/प्र.क्र.६६/तां.क.१
शहीद भगतसिंग चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक: १० ऑक्टोबर, २०२४

पहा : शासन निर्णय, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, क्रमांक मावअ-२०२४/
प्र.क्र.६६/ तां.क.-१, दिनांक २७ सप्टेंबर, २०२३

शासन शुध्दीपत्रक:

प्रस्तावनेत नमूद दिनांक २७ सप्टेंबर, २०२४ च्या शासन निर्णयामधील “परिच्छेद ३ मधील (क) ग्राम पंचायत गट, (५) १.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गट, विभागस्तर” अंतर्गत खालील

नागपूर विभाग

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	खूरसापार	नागपूर	८
२	राजनी	वर्धा	३४
३	कुकुडसात	चंद्रपूर	४७

“ऐवजी”

नागपूर विभाग

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	खूरसापार	नागपूर	८
२	राजनी	वर्धा	३४
३	कुकुडसात	चंद्रपूर	४७
विभागूण	जिबगांव	चंद्रपूर	४८

असे वाचावे.

२. तसेच, प्रस्तावनेतील दिनांक २७ सप्टेंबर, २०२४ च्या शासन निर्णया सोबतच्या जोडपत्र-१ मधील “ (क) ग्राम पंचायत गट, (५) १.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गट, विभागस्तर”

नागपूर विभाग :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम (रु. कोटी)
१	खूरसापार (जि. नागपूर)	८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	राजनी (जि. वर्धा)	३४	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	कुकुडसात (जि. चंद्रपूर)	४७	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

“ऐवजी”

नागपूर विभाग :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम (रु. कोटी)
१	खूरसापार (जि. नागपूर)	८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	राजनी (जि. वर्धा)	३४	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३ विभागूण	कुकुडसात (जि. चंद्रपूर)	४७	रु. ७.५० लक्ष (रु. सात लक्ष पनास हजार फक्त)
	जिबगांव (जि. चंद्रपूर)	४८	रु. ७.५० लक्ष (रु. सात लक्ष पनास हजार फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

असे वाचावे.

३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२४१०१०१६१०४७७८०४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षंकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. कि. निकम)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. उप मुख्यमंत्री (गृह व उर्जा), यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन), यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. मंत्री, ग्राम विकास, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

५. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई
७. मा. प्रधान सचिव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. सर्व विभागीय आयुक्त
९. सर्व जिल्हाधिकारी.
१०. सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई
११. आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
१२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
१३. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद (सर्व)
१४. सर्व महानगर पालिकेतील शहर अभियंता.
१५. मुख्याधिकारी, सर्व नगरपरिषदा/ नगर पंचायती.
१६. कार्यकारी अभियंता, (बांधकाम), जिल्हा परिषद (सर्व)
१७. ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक, अभियानात समाविष्ट सर्व ग्रामपंचायती
१८. निवडनस्ती